

Corp. Office: SM House, 11 Sahakar Road, Vile Parle (East), Mumbai - 400 057, Tel.: (+91-22) 6726 1000, Fax: (+91-22) 6726 1067, Email: info@guficbio.com, Website: www.gufic.com

149/LG/SE/JUNE/2024/GBSL

June 28, 2024

To, To,

BSE Limited, National Stock Exchange of India Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Exchange Plaza, Bandra Kurla Complex,

Dalal Street, Mumbai – 400 001 Bandra (E), Mumbai – 400 051 Security Code: 509079 Scrip Symbol: GUFICBIO

Sub.: Newspaper advertisement regarding Notice for transfer of equity shares to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

Dear Sir/Madam,

Please find enclosed herewith the copies of Newspaper advertisement published today i.e. June 28, 2024 in Business Standard (All Edition in English language) and Mumbai Lakshadeep (Mumbai Edition in Marathi language) regarding Notice for Equity Shareholders for transfer of equity shares to Investor Education and Protection (IEPF) Authority in accordance with the requirements of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016.

Kindly take the same on your record.

Thanking You,

Yours faithfully,

For Gufic Biosciences Limited

Ami Shah Company Secretary & Compliance Officer Membership No. A39579

Encl.: As above

theme to do well.

"Factors like the govern-

ment's continued focus on

infrastructure, policy stability.

ability of the private sector to

implement its capex plans with-

out stretching the balance sheet,

global trends like China+1, and

competitive dynamics across

sectors are some of the factors

which will impact these funds

coming out of an 8-10-year

period of underperformance,

thanks to policy support from

of this upturn. Our experience

Infrastructure was a popular

Investors should be watchful

"We are still in the beginning

the government.

disappeared.

The infrastructure sector is

in the future," says Sharma.

Launches may offer shot in arm for GSK Pharma

Mumbai, 27 June

stock of Glaxo-**■** he SmithKline Pharmaceuticals, or GSK Pharma. has risen over 5 per cent in a week. In the last one month, it has soared over 13 per cent, against a modest three per cent rise in BSE Healthcare index over the same period.

GSK Pharma's recent showing is on expectations that launches in the specialty segment, increasing investments in promotions and branding, foray into new segments and traction for its vaccines business are expected to drive gains.

This coupled with better than expected performance in the March quarter (Q4FY24) led to a 37 per cent rise in the stock price over the last three months. While brokerages expect a turnaround in its base business as well as gains from new launches, this is already factored into valuations. Given the valuations, further gains from these levels for the stock are unlikely.


In the near term, the Street will keep an eye out for growth. The company had posted a doubledigit revenue growth across its key segments of general medicine, specialty and vaccines in the March quarter.

The largest segment of general medicines posted a growth of 12 per cent and this was driven by its key focus antibiotic brands (Augmentin, Ceftum) and Calpol (fever). The company highlighted that the key brands outpaced their respective categories and gained share despite the drug price control impact.

The vaccine portfolio, which accounts for 18 per cent of revenues, grew by 35 per cent and was led by Infanrix Hexa, Havrix and Boostrix. The segment was in the slow lane over the last two years, given the pandemic and higher offerings in the national immunisation programme (NIP). It has. however, stabilised now registering

GlaxosmithKline

GOING STRONG



growth in the last two quarters led by traction in paediatric vaccines, adult vaccines, and growth in products included in NIP.

Tushar Manudhane and Akash Manish Dobhada of Motilal Oswal Research believe that Glaxo is implementing efforts to improve the growth prospects of its vaccines business by increasing awareness of both paediatric and adult vaccines, relaunching older brands (like Viralix), and launching new brands.

ICICI Securities also expects the company, which has a 23 per cent volume market share, in the paediatric vaccine market, to witness an uptick in this business.

Abdulkader Puranwala of ICICI Securities says that with recovery in the private market underway, key brands like Infanrix Hexa,

Havrix and Boostrix are growing faster. He expects a 15 per cent growth in the vaccine business over the FY24-26 period. Supplies to the NIP accounts for 40 per cent of its vaccine sales.

Growth in the specialty portfolio was led by asthma drugs Nucala and Trelegy accounted for 3 per cent of revenues. The company is also planning to launch cancer drugs Zejula and Jemperli which will mark its entry into oncology therapy.

ICICI Securities expects a gradual recovery in sales amid field force rationalisation (down 20 per cent). This is likely to drive a 10 per cent growth in revenues while operating profit and net profit are expected to grow by 12 per cent and 10 per cent respectively over FY24-26. The brokerage revised its earnings upwards by 10-11 per cent over the next two years and upgraded its rating from reduce to hold.

Motilal Oswal Research expects the company to deliver a revenue, operating profit and net profit growth in the 8-10 per cent band over FY24-26 on the back of an increase in brand awareness, new launches in vaccines and specialty segment, volume takeoff in portfolio under price control and traction in new launches such as Trelegy Ellipta/Shingrix. The brokerage. however, has a neutral rating given that positives already in the price.



Infra funds: After sharp run-up, expect modest returns

SARBAJEET K SEN

The first two terms of the Narendra Modi government saw significant infrastructure investments. This is likely to continue in the third term as well, making infrastructure funds an attractive bet.

"The central government's focus has been on developing world-class physical infrastructure. Budget allocation to capex has nearly trebled in FY24 from FY20 levels," says Abhinav H Sharma, fund manager, Tata Asset Management.

Altogether 22 infrastructure schemes manage assets worth ₹41,912 crore. They have given a category average return of 72.9 per cent over the past year and 32.2 per cent year-to-date, according to Value Research.

Wide canvas

At least 80 per cent of these funds' portfolios are invested in stocks of sectors like energy, construction, power, telecom, materials, services, and capital goods.

The government has invested significantly in these sectors and on building a logistics network across India. Roads, railways, renewable energy and power have seen traction. Companies in these sectors have reported earnings growth and are expected to do well in the medium term. Many capital goods companies are expected to benefit when the private sector capital expenditure picks up.

Upcycle may continue

Power &

Stability in government policies

suggests these upcycles last for five years or more. Hence, these funds are still a good investment bet," says Sharma. Dependence on govt capex theme in the 2005-2007 bull market. However, it fizzled out later when government support

regarding funding availability is a must for the infrastructure for infrastructure, as infra proj-

Prudential

Infrastructure | Infrastructure

INFRA FUNDS: STRONG RUN-UP OVER PAST YEAR Returns ■1-year ■3-year ■5-year(%)




Table shows performance of five largest infra funds. Returns are for regular, growth plans. More than one-year returns are compound annualised. Data as on Jun 26, 2024

India

Tiger

transactions

Gather evidence:

Collect all relevant

alerts, transaction details,

screenshots, or anything

related to the incident

documentation. including emails, SMS

Infrastructure

ects are capital-intensive. "Infrastructure funds could be affected by factors like upward movement of interest rates, or lack of equity funding availability if the capital markets are in a bad state," says Parul Maheshwari, certified financial planner.

Investors should not expect these funds to repeat their recent performance. "The P/E (price-to-earnings) re-rating has already happened. One should expect more modest returns of 15-20 per cent hereon, driven more by earnings," says Charanjit Singh, fund manager, DSP Mutual Fund.

Infrastructure funds can be volatile.

"These thematic funds tend to be volatile compared to diversified equity funds. They may go through long periods of underperformance if the investment cycle fundamentals deteriorate," says Sharma.

Take limited exposure

Though the risk-reward appears favourable in the medium term, it is better to take limited exposure to these funds.

"Investors should not go for lump-sum investments in infrastructure funds at this point. The systematic investment plan (SIP) route is the best to avoid any major disappointment," says Singh.

Maheshwari agrees. "Investors should not have more than 10 per cent of their equity portfolio in such a theme. Those who have just started investing in equities should avoid such funds. Those who have already built their equity portfolios and are eyeing higher returns may consider them," she says,

What's the right age to buy health cover?

The Indian Cybercrime Coordination Centre reported that digital financial frauds led to losses of₹1.25 trillion in the past three years. In 2023 alone, over 13,000 cases of financial fraud were recorded, nearly half of which were digital payment fraud (card/internet). Victims of digital financial fraud reported to have lost at least ₹10.319 crore. Here's how to control the damage.

Readfull report here: mybs.in/2dWiLCf

Act swiftly: Contact your bank or UPI app provider as soon as you suspect fraudulent activity

Block your accounts: Request your bank to

freeze your accounts and block your debit/credit cards to prevent further unauthorised

File a report: In some

Infrastructure

cases, filing a complaint with the local cybercrime unit or police might also be necessary

Protect your credit

score: Inform your credit bureau about the fraudulent activity to prevent it from damaging vour credit score

COMPILED BY SUNAINAA CHADHA

Name and Address of the entity seeking response to EOI: Bangalore International Airport Limited (BIAL) RIAL Project Office.

Kempegowda International Airport, Bengaluru Bengaluru 560 300 Web : www.bengaluruairport.com

NOTICE FOR EXPRESSION OF INTEREST (EOI) nvitation to Design, supply, installation, testing, commissioning of Electronic Gates (E-Gate) and Automatic Gates for Terminal 1 at KIA (the "Project") Project will be executed in a phased manner. Design for the Project shall be submitted

entirety in the first phase. The scope of work includes but not limited to deployment of E-Gate solution and to meet all the requirements as per "Digi Yatra Biometric Boarding System" along with other related works for the commissioning of a fully operational Project and handover to BIAL. BIAL invites interested applicants to submit their Expression of Interest ("EOI") to carry out the work and successfully hand over the Project. Consortium/joint venture participation i

Information on the FOI can be obtained from the BIAL website www.bengaluruairport.com (http://www.bengaluruairport.com/ourBusiness/tender.jspx) (Information Document)

Bidding for this Project is through e-tendering. between 1400 hrs IST on 28th June 2024 and 1600 hrs IST on 12th July 2024. The EOI must be submitted online at https://www.bialtenders.com on or before 1700 hrs IST on 12th July

Addendum, if any, to this EOI shall be made available on the BIAL website and the

GOVERNMENT OF TAMIL NADU FINANCE DEPARTMENT,

CHENNAI-9 Auction of 10 years Tamil Nadu Government

Stock (Securities)

1. Government of Tamil Nadu has offered to sell by auction the dated

securities for an amount of Rs.2000 crore with Ten year tenures.

Securities will be issued for a minimum nominal amount of

Rs.10,000/- and multiples of Rs.10,000/- thereafter. Auction which will be yield based under multiple price format will be conducted by

2. The Government Stock up to 10% of the notified amount of the

sale will be allotted to eligible individuals and institutions subject to

a maximum limit of 1% of its notified amount for a single bid as per the Revised Scheme for Non-competitive Bidding facility in the

Auctions of State Government Securities of the General Notification

(Annexure II). Under the scheme, an investor can submit a single bid

3. Interested persons may submit bids in electronic format on the

Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System as

Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System

the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber)System

4. The yield percent per annum expected by the bidder should be

expressed up to two decimal points. An investor can submit more

than one competitive bid at different rates in electronic format on the

Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System.

However, the aggregate amount of bids submitted by a person should

5. The result of auction will be displayed by Reserve Bank of India on

its website on July 02, 2024. Successful bidders should deposit the

price amount of Stock covered by their bids by means of a Bankers'

Cheque or Demand Draft payable at Reserve Bank of India, Mumbai

(Fort) or Chennai on July 03, 2024 before the close of banking hours.

6. The Government Stock will bear interest at the rate determined by

Reserve Bank of India at the auction and interest will be paid half

yearly on January 03 and July 03. The Stock will be governed by the

provisions of the Government Securities Act, 2006 and Government

8. For other details please see the notifications of Government of

Tamil Nadu Specific Notification 725(L)/W&M-II/2024 dated June 27,

7. The stocks will qualify for ready forward facility.

a) The competitive bids shall be submitted electronically on the

b) The non-competitive bids shall be submitted electronically on

only through a bank or a Primary Dealer.

stated below on July 02, 2024.

between 10.30 A.M. and 11.30 A.M.

between 10.30 A.M. and 11.00 A.M.

not exceed the notified amount.

Securities Regulations, 2007.

2024

Reserve Bank of India at Mumbai Office (Fort) on July 02, 2024.

The India Cements Limited 🚓



Website: www.indiacements.co.in Email ID: investor@indiacements.co.in CIN: L26942TN1946PLC000931

NOTICE TO SHAREHOLDERS Transfer of Equity Shares to Investor Education and Protection Fund (IEPF)

NOTICE is hereby given that pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013, read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended ("Rules"), the Company is required to transfer all equity shares in respect of which the dividend has not been paid or claimed for 7 consecutive years or more to Investor Education and Protection Fund (IEPF), established by the Central Government. The list of shareholders whose shares are liable to be transferred to IEPF is uploaded in the Company's Website

www.indiacements.co.in under the heading "Investors Corner". In terms of the aforesaid Rules, the Company has sent individual communication to those shareholders, who have not encashed / claimed dividends for 7 consecutive years since 2016-17, to their registered addresses, requesting them to claim such unclaimed dividends.

hareholders who have not encashed / claimed their dividends from the year 2016-17 are advised to contact or write to the Company at the above mentioned address or to the Registrar and Share Transfer Agent (RTA), Integrated Registry Management Services Private Limited, Kences Towers, No.1, Ramakrishna Street, North Usman Road, T.Nagar, $Chennai-600017, Tel.: 044-281408\,01/02/03, Email: kalyan@integrated india. in on or before 30.08.2024 in this regard.$ In case the Company / RTA do not receive any communication from the concerned shareholders claiming their dividends, the Company shall, in compliance with the said Rules, transfer such corresponding shares to IEPF as per the procedures laid down therein on the due date i.e. 29.09.2024, without any further notice. It may be noted that benefits, if any which may accrue in future on such shares, including bonus shares, dividends, etc. will be credited to IEPF. Any claim in respect of said shares / dividends so transferred, may be submitted online to IEPF in the prescribed e-form (IEPF 5) available on the IEPF website: www.iepf.gov.in.

For The India Cements Limited S Sridharan Place: Chennai Company Secretary Date: 27.06.2024



UNITED BROTHERS SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the directions of the Hon'ble High Court of Delhi vide order dated 30.05.2022 in the matter CS (COMM) 930 / 2016.

Notice is hereby given to the public in general that the below described immovable properties, will be sold on "As is where is" "As is what is", and "Whatever there is" basis through E-Auction.

It is hereby informed to General public that we are going to conduct public E-Auction through website

https://sarfaesi.auctiontiger.net Reserve Price. Earnest Money Descriptions of the **E-Auction Date and Time** Deposit & Bid Increment **EMD Submission Last Date.** Amount (In Rs.) Inspection Date Industrial Freehold plot admeasuring 3,492 Reserve Price - Rs. 32,00,00,000 E-Auction: 08/08/2024 at 11:00 am to

Sq. Yards located at B-1 / J-5, Mohan Cooperative Industrial Estate, New Delhi Permitted uses include office space. IT / Twenty Lakh) ITES, software etc. as provided under Industrial Policy for Delhi, 2010-21

200 metres from Mohan Estate Metro Station, 300 metres from Haldiram, Mathura

Place: New Delhi

Earnest Money Deposit – 10% i.e Rs. 3,20,00,000 (Rs. Three Crore

Bid Increment – Rs. 100,000 (Rs.

EMD Deposit By 06/08/2024 up to

Inspection on any working day (excluding Sundays and Banking Holidays) from 10 am to 6 pm

1. All Interested participants / bidders are requested to visit the website https://sarfaesi.auctiontiger.net. For details, help, procedure and online training on e-auction, prospective bidders may contact M/s. e-Procurement Technologies Ltd.; Contact Mr. Ram Sharma Contact number: +91-8000023297. email id : ramprasad@auctiontiger.net support@auctiontiger.net.deepak@scitus.in

2. For further details on terms and conditions please visit https://sarfaesi.auctiontiger.net to take part in e-auction. Date: 28.06.2024 Court Appointed Auditor cum Receiver

Regd. Office: 37, First Floor, Kamala Bhavan II, S Nityanand Road, Andheri East, Mumbai - 400069 Tel: 022 - 6726 1000, Fax: 022-6726 1067, E-mail: corporaterelations@guficbio.com, Website: www.gufic.com

NOTICE

(For attention of Equity Shareholders of the Company)
SUB.: TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION & PROTECTION FUND (IEPF) AUTHORITY

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124 and other applicable provisions of the Companies Act, 2013 read with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and amendments and modifications made thereon, from time to time ("the Rules"), the dividend declared for the Financial Year 2016-17 which remained unclaimed/unpaid for a period of seven years along with the corresponding shares in respect of which dividend has been unpaid or unclaimed by the shareholders for seven consecutive years or more ("such shares") shall be transferred to the DEMAT account of Investor Education and Protection Fund Authority ("IEPF

In compliance with the requirements set out in the Rules, the Company has already sent communication to the concerned shareholders individually through post, at their latest available address, whose dividends are lying unclaimed since Financial Year 2016-17 for the immediate preceding seven consecutive years or more and whose equity shares are liable to be transferred to IEPF Authority under the said Rules. Shareholders are requested, in their own interest, to claim the unclaimed dividend for the year 2016-17 or thereafter before the same is transferred to IEPF Authority.

All the valid claims (duly complete in respect of all requisite documents) received in this regard till October 10, 2024 shall be dealt with by the Company according to applicable Laws/ Rules. In case no valid claim has been made, the shares in respect of which dividends are lying unpaid/unclaimed by October 10, 2024, the Company shall be constrained, without any further notice, to transfer the shares to the IEPF Authority pursuant to the Rules.

Further, the Company has also uploaded the statement containing full details of such shareholders and shares due for transfer to the IEPF Authority on its website at www.gufic.com.

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to Demat Account of the IEPF Authority, may note that the Company would be issuing Letter of Confirmation in lieu of the original $share\ certificate(s)\ held\ by\ them\ for\ the\ purpose\ of\ transferring\ the\ said\ shares\ to\ IEPF\ Authority\ and\ the\ said\ original\ shares\ the\ said\ shares\ th$ certificate(s) will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. After issue of letter of Confirmation, the Company shall inform the depository by way of corporate action to convert such physical share into demat form and transfer in favour of IEPF Authority. In case shares are held in Demat Form and are liable to be transferred to Demat Account of the IEPF Authority, the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares to the Demat

Shareholders who have not claimed their dividends from the year 2016-17 can claim their dividends from the Company or Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) i.e. Link Intime India Private Limited on or before October 10,

Members are hereby informed that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend and shares including all benefits accruing on such shares, if any, transferred to the IEPF Authority pursuant to the rules and the same $can \, be \, claimed \, back \, by \, them \, from \, the \, IEPF \, Authority \, by \, following \, the \, procedure \, as \, prescribed \, in \, the \, Rules.$ In case of any queries/ clarifications, the concerned members may contact M/s. Link Intime India Private Limited, RTA of the

Company at C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli West, Mumbai-400083, email id: iepf.shares@linkintime.co.in, Tel. No. For Gufic Biosciences Limited

> Ami Shah Company Secretary Membership No. A39579

PRESTIGE ESTATES PROJECTS LIMITED

CIN: L07010KA1997PLC022322 Regd. Office: Prestige Falcon Tower, No.19, Brunton Road, Bangalore-560 025 Email: investors@prestigeconstructions.com

Website: www.prestigeconstructions.com

POSTAL BALLOT NOTICE The Members of the Company be and are hereby informed, that the Postal Ballot Notice ("Notice") dated June 21, 2024 is circulated to the Members, seeking approval for the resolution through remote e

The notice of the Postal Ballot is also made available on the Company's website at www.prestigeconstructions.com and on the Stock Exchanges websites i.e., www.bseindia.com, www.nseindia.com and is also available at www.evotingindia.com on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL).

As per the MCA Circulars referred to in the Notice, please note that there will be no dispatch of physical copies of Notices or Postal Ballot forms to the Members of the Company. Members are requested to cast their votes only through electronic voting. The Notice of Postal Ballot is being sent electronically through email address to all the members, whose names appear in the Register of Members/List of Beneficial Owners as on June 21, 2024 ("cut-off date")

remote e-voting facility provided by Central Depository Services(India)Limited('CDSL'). The remote e-Voting period commences on Friday, June 28, 2024 from 9.00 A.M. (IST) and ends on Saturday, July 27, 2024 at 5.00 pm (IST). Members are requested to cast their votes only through electronic voting by not later than 5:00 p.m. (IST) on Saturday, July 27, 2024, post which the remote evoting services will be disabled by CDSL. The detailed procedure for remote e-voting has been

and are eligible to cast his / her vote on the resolution set forth in the Notice of Postal Ballot through

Members holding shares in dematerialised mode, who have not registered/ updated their emailaddress are requested to register/ update their email-address with the Depositary Participant(s), Members holding shares in physical mode, are requested to update their email address with the Company by sending an email to investors@prestigeconstructions.com.

The Board of Directors have appointed Mr. Nagendra D. Rao, Practising Company Secretary, [Membership No. - 5553 and Certificate of Practice No. -7731] as the Scrutinizer for conducting the evoting process and the Scrutinizer shall, submit his report within a period not later than 2 (two) working days from the conclusion of the remote e-voting, and the same shall be made available at the website of the Company www.prestigeconstructions.com and BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com where the shares of the Company are

The resolution, if passed by the requisite majority, shall be deemed to have been passed on July 27, 2024, i.e., the last date specified for receipt of votes through e-voting

By order of the Board of Directors For Prestige Estates Projects Limited

provided in the Postal Ballot Notice

Manoj Krishna J V Company Secretary & Compliance Officer

Date: June 27, 2024 Place: Bangalore

DIPR/ 629 /DISPLAY/2024



स्टेट बँक ऑफ इंडिया

ठाणे - कारवाईत १ क्रिंटलहन अधिक प्लॅस्टिक

जप्त ठाणे, दि.२७ : ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागामार्फत सिगल यूज प्लॅस्टिकबंदीबाबत हाती घेण्यात आलेल्या कारवाई मोहिमेअंतर्गत १०२ किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून ३८ हजार ४५० रु. इतका दंड वसूल करण्यात आला. सदरची कारवाई घनकचरा विभागाचे व्यवर-थापन उपायुक्त तुषार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे व त्यांच्या

पथकाने केली.

सदर कारवाईअंतर्गत विविध प्रभागसमितीतील दुकाने व आस्थापना यांचेकडून सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. कळवा प्रभाग समिती क्षेत्रातून ९ किलो प्लॅस्टिक जप्त करून एकूण रू. ९ हजार रू. दंड, मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रातुन १४ किलो प्लॅस्टिक जप्त करून १ हजार ५०० रूपये दंड, दिवा प्रभाग समिती क्षेत्रातून १० किलो प्लॅस्टिक जप्त करून ३ हजार ५०० रू दंड, उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातून ०९ किलो प्लॅस्टिक जप्त करून १ हजार रू. दंड, नौपाडा कोपरी प्रभाग समिती क्षेत्रातून १४ किलो प्लॅस्टिक जप्त करून ७ हजार रु. ढंड, वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातून १० किलो प्लॅस्टिक जप्त करून १ हजार रू. दंड, लोकमान्य प्रभागसमिती क्षेत्रातुन ९ किलो प्लॅस्टिक जप्त करून ५ हजार ७०० रु. दंड, वागळे प्रभाग क्षेत्रातून समिती किलो प्लॅस्टिक करून ७ हजार २५० रू. दंड, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातून १४ किलो प्लॅस्टिक जप्त करून २ हजार ५०० रु.दंड वसूल करण्यात महापालिकेच्या आला. ९ प्रभागसमिती क्षेत्रातून एकूण ३८ हजार ४५० रु. दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाकडन देण्यात आली. सिंगल यूज प्लॅस्टिकबाबतची कारवाई ही नियमित सुरू राहणार नागरिकांनी असून देखील सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर टाळावा व दुकानदारांनी सिंगल देखील यूज प्लॅस्टिकची विक्री करू असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

B

जाहीर नोटीस ओम शिव साई एस. आर. ए. सह. गह. संस्था

नर्या, वसंतराव नाईक महामार्ग, सायन, मुंबई ४०० २२२ या संस्थेचे सभासद असलेले व संस्थेच्या बि विंग इमारतील गाळा क. बि. आर. सी. ००१ धारण हरणारे श्री. उमाशंकर बाबुलाल वरून यांचे दि. ३१/०५/२०२३ रोजी निधन झाले आहे. त्यांनी गमनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीसदारे **पंस्थेच्या भांडवलात / मालमत्तेत असलेले** मयत नदस्याच्या भाग व हितसंबंध हस्तांतरित करण्या संबंधी मयत सदस्याचे वारसदार श्रीमती, विन्द्रावती उमाशंकर वरून (पत्नी) यांनी अर्ज केला आहे. ांस्थेमार्फत मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य नागनिदार / हरकतदार यांच्याकडून हक्कमागण्या*।* हरकती मागवण्यात येत आहेत. हि नोटीस प्रसिद्ध गल्याच्या तारखेपासून १५ दिवसात त्यांनी आपल्या गगण्याच्या वा हरकतींच्या पुष्ट**चारथ आवश्य**क ासलेल्या कागदपात्रांच्या प्रती[ँ]व अन्य पुरावे सादर हरावेत. जर नमूद केल्याल्या मुदतीत, कोणाही यक्तीकडून हक्के मागण्या किंवा हरकती सादर प्राल्या नाहीत, तर मयत सदस्याचे संस्थेच्या गांडवलातील / मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरनाबाबत संस्थेच्या उपविधीनुसार हार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील जर अश्या कोणत्याही हक्क मागण्या/हरकती आल्या नर, त्या बाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही हरण्यात येईल नोंदी व उपविधींची एक प्रत मागणी टारास / हरकतीटारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे सायं<mark>.</mark> ०६:०० ते ०८:०० पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासून नोटीस मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील. ओम शिव साई एस आर ए सह. गृह. संस्था मर्या.

अध्यक्ष / सचिव ठिकाण :- मुंबई दिनांक :- २८.०६.२०२४

जाहीर सूचना

ोथे सूचना देण्यात येत आहे की, मे. संघवी हार्डवेअर . इंड., मालक श्री. हरिष अमतलाल संघवी, श्रीमती अरुण हरिष संघवी व श्री. हर्षिल हरिष संघवी यांचे मार्फत फ्लॅट क ३३ ३रा मजला रुस्तमजी आदर्श रेसिडेर्न्स कोहौसोलि., गाव वलनाई, आदर्श विहार कॉम्प्लेक्स, मार रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४ (फ्लॅट) या जागेचे सह-मालक होते. श्रीमती अरुणा हरिष संघवी यांचे १९.११.२०२२ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांचे नती श्री. हरिष अमृतलाल संघवी व मृलगा श्री. हर्षिल हरिष संघवी हे कायदेशीर वारसदार आहेत. तद्नंतर कायदेशी गरसदार श्री. हर्षिल हरिष संघवी यांनी मे. संघवी हार्डवेअ इंड., मालक श्री. हरिष अमृतलाल संघवी यांचे मार्फर यांचे वडील श्री. हरिष अमतलाल संघवी यांच्या नावे सद म्लॅटमधील त्यांचे १६.६७% शेअर्स दिनांक २६ एप्रिल २०२४ रोजीच्या नोंद मुक्तता करारनामानुसार मुक्त केले. तद्नंतर ३० मे, २०२४ रोजीच्या करारनामानुसार मे. संघर्व गर्डवेअर इंड., मालक श्री. हरिष अमृतलाल संघवी यांचे मार्फत, श्री. हरिष अमतलाल संघवी व श्री. हर्षिल हरिष . इंघवी यांनी सदर फ्लॅट श्री. जिगर महेंद्रकुमार जैन यांच्याकर विक्री केले.

जर कोणा व्यक्तीम मदर फ्लॅटबाबत कोणत्याही स्वरूपाच नधिकार, हक्क, शेअर, दावा, हित असल्यास त्यांनी खालील वाक्षरीकर्त्याकडे सर्व आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह सद् सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. अन्यथ असे अधिकार, दावा, मागणी त्याग किंवा स्थगित केले आहे असे समजले जाईल.

आज दिनांकीत २८ जून, २०२४

ॲड. संध्या वाय. मेम**न** ४०६, मोर्या इस्टेट, न्यु लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३ ईमेल: sanjurist.adv@gmail.com EE960229/9970898034

सॅन ज्यरिस्टकरित

NOTICE

O.W. No. 46/202 Dated: 20/06/202

Proclamation Requiring The Appearance Of a person Accused (See Section 82) C.C. NO. 3418/SC/2022

The Supritendent / Commisioner Of Police, antacruz (West). Mumba

WHEREAS, complaint has been made before me that Sunil Sukhdevra **Bonde** has committed (or is suspected to have committed) the offence unishable under section 138 r/w 141 of the Negotiable Instruments Act and it as been returned to a warrant of arrest thereupon issued that the said **Suni** Sukhdevrao Bonde can not be found and whereas it has been shown to m tisfaction that the said Sunil Sukhdevrao Bonde has absconded (or oncealing himself to avoid the service of the said warrant).

roclamation is hereby made that the said Sunil Sukhdevrao Bonde of Flat No. 903, Police Wireless Building, Type 3 Building, Linking Road, Near Poddar School, Santacruz (west), Mumbai, is required to appear at the Metropolitan Magistrate, 48th Court, Andheri, Mumbai (or before me) to nswer the said complaint on 15th July, 2024.

ated this 10th day of June, 2024



Sd/-Metropolitan Magistrate, 48th Court, Andheri, Mumbai

जाहीन नोटीना

याद्दारे जनतेस सुचना देण्यात येत आहे की, मौजे व तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथील ठाणगे आळी भागांतील सीटीसर्व्हे नं. **९६५व ९६६** या जमिनवरील बांधलेल्या मानसी अपार्टमेंट या इमारतीमधील चोथ्या मजल्यावरील सदनिका क्र**.४०२** च्या खरेदीखताचे मुळ दस्त क्र.**७०७/२००३** दिनांक **११/०२/२००३** हे आमच्या अशिलां कड्न गहाळ झालेले आहे. तरी सर्व व्यक्तीना याद्दारे सुचित केले जाते की वर नमुद गहाळ दस्तऐवजांच्या आधारे किंवा त्या मालमत्तेच्या विरुध्द त्याच्या कोणत्याही भागाबाबत कोणीही आधीपासून इतर कुठल्याही प्रकारचे हक्क, शिर्षक, हिस्सा, दावा किंवा हितसंबंध केले असतील किंवा करणार असतील तर ते लिखीत स्वरुपांत सुचित करण्याची विनंती केली आहे. अशा व्यक्तीने/व्यक्तीनी ही नोटीस प्रसिध्द झाल्य पासुन (७) सात दिवसांच्या आंत किंवा सदरचे दस्त कोणासही सापडल्यास ते त्यांनी निम्नस्वाक्षरीकारांस त्यांचे निम्नलिखीत कार्यालयीन पत्त्यावर कागदोपत्री पुराव्यां सह लेखी कळवावे. तसे न कळविल्यास सदर बाबत कोणाचाही कुठल्याही । प्रकारचा हक्क, दावा वा हितसंबंध नाही किंवा असल्यास त्यांनी तो सोडुन दिला आहे आणि / किंवा गुंडाळुन ठेवला वा त्याग केला असे समजण्यात येईल आणि तो मालकांवर बंधनकारक नसेल आणि त्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पर्ण केले जातील, याची नोंद घ्यावी. मुदतीनंतर आलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.

कार्चालचीन पत्ता: गाळा नं. २ व ३, एन. एन. आर्केड, वेताळपाडा. नागाव-२, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे

ॲड. अक्षय अ. सावंत

ODYSSEY CORPORATION LIMITED CIN: L67190MH1995PLC085403

Registered Office: 102, Haridarshan Building, Bhogilal Phadia Road, Kandivali (West), Mumbai 400067 Email Id: odysseycl9999@gmail.com

NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING, NOTICE is hereby given that the Extra Ordinary General Meeting (EGM) of the Odyssey Corporation

imited will be held on Friday, 19th July, 2024 at 09:00 A.M. At the Registered Office of The Company ited At 102, Haridarshan Building, Bhogilal Phadia Maharashtra to transact the businesses as set out in the Notice of the EGM.

otice of the EGM have been sent in electronic modes to Members whose email IDs are regis with the Company/Depository Participants(s). Notice of the EGM is also available on the website of the Company, at www.odysseycorp.in.

The Company is pleased to provide to its members the facility to exercise their vote by electronic means e-voting) on the businesses as set out in the Notice of the EGM. Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e., 12th July, 2024, may cast their vote electronically on the Ordinary and Special Business as set out in the Notice of the EGM through electronic voting system of NSDL from a place other than venue of the EGM. A person whose name is recorded in the Register of members or in the Register of Beneficial owners maintained by Depositories as on cut-off date only shall be entitled to avail facility of remote e-voting as well as voting at the EGM The remote e-voting period wi∎ commence at 9.00 a.m. on Tuesday, 16th July, 2024 and wi∎ end a

5.00 p.m. on Thursday. 18th July. 2024. The remote e-voting module shall be disabled for voting a 5.00 p.m. on Thursday, 18th July, 2024. Once the vote on a resolution is cast by the member, th nember cannot modify it subsequently. The voting facility shall also be made available at the EGM and Members attending the EGM who hav

not cast their vote by e-voting shall be eligible to vote at the EGM. Members, who have cast their vote arough e-voting, may participate in the EGM but shall not be allowed to vote again in the meeting Any person, who acquires shares of the Company and become member of the Company afte fispatch of the Notice of the EGM and holding shares as of the cut-off date i.e. 12th July 2024, may obtain the USER ID and Password by sending a request at https://www.evoting.nsdl.com odyssevcl9999@amail.com. However, if a person is already registered with NSDL for remote e-voting nen existing user ID and password can be used for casting vote.

The Notice of EGM is available on the Company's website www.odysseycorp.in and also on the NSDL's website https://www.evoting.nsdl.com.

By order of the Board For Odyssey Corporation Limited

Mr. Hiten Ramniklal Mehta

Whole time Directo

DIN 01875252

Date: 27.06.2024

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

कॉपरिट ऑफिस: सेरेब्रम आयटी पार्क बीर बिल्डिंग ५वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र ४११०१४. शाखा कार्यालय: १३ मजला, नोमन टॉवर, राजीव गांधी स्क्वेअर, बीओबीजवळ, तुमसर रोड, भंडारा, महाराष्ट्र-४४९९०४. **प्राधिकृत अधिकाऱ्या** तपशीलः नावः सिद्धार्थं हुदेकरी, ईमेलः siddhartha.hundekari@bajajfinserv.in मोबा.क्र.:९७६७१११०११/८६६९१८९०४८ सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ

सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा) अंतर्गत बोली सूचनेद्रारे जाहिर लिलाव येथे सर्वसाधारणपणे जनतेला सूचना देण्यात येत आहे की खाली नमूद केलेल्या कर्जदाराने/सह–कर्जदाराने **बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड (बीएचएप** कडे वर्णन केलेली स्थावर मालमत्ता तारण ठेवली आहे आणि त्या स्थावर मालमत्तेचा ताबा (प्रतिभृत मालमत्ता/मालमत्ता) सरफायसी कायदा २०० आणि तेथील नियमानुसार प्राधिकृत अधिकाऱ्याने ताब्यात घेतले आहे. प्रतिभूत मालमत्तेची जाहिर लिलावाद्वारे कर्जाची थकबाकी, लागू व्याज, शुल्व आणि खर्च इत्यार्दीच्या वसुलीसाँठी बोली लावून **०३ जुलै, २०२४ रोजी** विक्री केली जाईल, जी बीएचएफएलला देय आहे. प्रतिभूत मालमत्तेची विक्री केली जात आहे आणि नियम क्रमांक ८ आणि ९ अंतर्गत <mark>जसे आहे जे आहे, जसे आहे जेथे आहे, जे आहे जेथे आहे, कोणत्याही आधाराशिवाय य</mark>

तित्वावरं बीली लीवली जीइल सिक्युरिटी इटरस्ट (एनफोसमट) नियम (यीपुढ नियम म्हणून सदीमत) आणि यथ नमूद कलल्या अटी व शतीवरः						
कर्ज खाते तपशील/कर्जदार व	१. ई-लिलावाची तारीख आणि वेळ, २. इरठे सादर करण्याची	१. राखीव किंमत,				
जामिनदारांचे नाव व पत्ता	शेवटची तारीख, ३. मालमत्ता तपासणीची तारीख आणि वेळ, ४. मालमत्ता	२. मालमत्तेचे इरठे,				
	तपशील	३. बोली वाढविणे				
कर्जः एच४डब्ल्यु१एचएलडी०४३२६७४,	१. ई-लिलाव दिनांक: ३१ जुलै, २०२४ रोजी स.११.००वा ते दु.१२.००वा	१. राखीव किंमतः				
एच४डब्ल्यु१एचएलटी०४३६२६६ व	दरम्यान ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह	रू.२६,००,०००/- (रूपये				
एच४डब्ल्यु१एचएलटी०४३६२६७	२. इस्ठे जमा करण्याची अंतिम तारीख केवायीसीसहः दि.३० जुलै, २०२४ रोजी	सव्वीस लाखफक्त)				
१. लोकचंद पांडुरंग राऊत (कर्जदार)	सायं.५.००वा. पर्यंत (भाप्रवे)	२. इस्ठे: रू.२,६०,०००/-				
२. शीला लोकचंद राऊत (सह-कर्जदार)	३. निरीक्षणाची तारीख व वेळः दि.२९ जून, २०२४ ते २९ जुलै, २०२४ रोजी	(रूपये दोन लाख साठ हजार				
दोघांचा पत्ता: लाखोरी रोड, वॉर्ड क्र.६, पोस्ट	स.११.००वा ते दु.४.००वा.(भाप्रवे) दरम्यान.	फक्त) राखीव किंमतीच्या				
कार्यालयाजवळ, काघनी, भंडारा-४४१८०४.	४. स्थावर मालमत्तेचे वर्णन: मालमत्ता जागा गट क्र.६४४/ए/५३, नगर पंचायत,	90%.				
एकूण थकबाकीः रू.२४,४३,७४६/- (रूपये	मालमत्ता क्र.३५२०, क्षेत्रफळ १५० चौ.मी. अर्थात १६१४ चौ.फु., मौजे लखानी,	३. बोली वाढविणेः				
चोवीस लाख त्रेचाळीस हजार सातशे सेहेचाळीस	टी.एस.क्र.०६, तालुका लखानी, जिल्हा भंडारा-४४१८०४ येथील मालमत्तेचे सर्व	रू.२५,०००/- (रूपये				
फक्त) पुढील व्याज आणि दिनांक २६.०६.२०२४	भाग व खंड आणि चतुसिमा: पुर्व: खारवाडे यांचे प्लॉट; पश्चिम: सुरेश बाबुराव	पंचवीस हजार फक्त) व				
रोजी पासन जमा द्यालेल्या शल्कांसह	ठाकरे यांचे प्लॉट - उत्तर: बाब पालांटरकर यांची जमीन - दक्षिण: २० फीट रस्ता	त्यापरीने.				

सार्वजनिक लिलावाच्या अटी आणि नियम खालीलप्रमाणे आहेत: १. जाहिर लिलाव **जसे आहे जे आहे, जसे आहे जेथे आहे, जे आहे जेथे आहे, कोणत्याही आधाराशिवाय या तत्वावर** आयोजित केले जात आहे आं ल्या सर्व विद्यमान आणि भविष्यातील भारांसह विकले जात आहे. २. प्रतिभूत माल किंमतीपेक्षा कमी विकली जाणार नाही. ३. लिलाव विक्री ई-लिलाव पोर्टलद्वारे ऑनलाइन होईल. ४. ई-लिलाव https://bankauctions.in य गेर्टलद्वारे **३१ जुलै, २०२४ रोजी स.११.०० ते दु.१२.००** पर्यंत प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह होईल. ५. बोलीदारांना उपलब्ध असलेल्या ई तपशीलवार अटी व शर्तीकरिता कंपनीच्या https://www.bajajhousingfinance.in/auction-notices ला भेट द्यावी किंव प्पष्टीकरणाकरिता प्राधिकत अधिकाऱ्याकडे संपर्क करावा.

प्राधिकृत अधिकारी, (सिद्धार्थ हंदेकरी) बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड दिनांक: २८.०६.२०२४, ठिकाण: भंडारा

सार्वजनिक सूचना

श्रीमती. मंदाकिनी राणू भडांगे, राहणार गोरेगाव पूर्व, याद्वारे जाहीर करते की, हिमगीरी सहका . हनिर्माण संस्था, ना.नि.प. झोन २, येथील सदनिका क्रमांक ३/ड क्षेत्र ३९८ चौ. फू., मला जिल्हाधिका . मुंबई उपनगर यांचेकडील आदेश दिनांक २९/०५/१९९६ नुसार मागासवर्गीय प्रवर्गातून वितरित/ हस्तांतरि रण्यात आली आहे. सदर सदनिका माझ्या वैयक्तिक अंडचणींमुळे योग्य विक्री किंमत आल्यास मल कावयाची आहे. त्याकरता मागास प्रवर्गातील (अनुसूचित जाती) अनुसूचित जमाती/ भटक्या जमाती ह्म्छुक व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सबब, शासन, महसूल व वन विभाग यांचेकडून निर्णय विकास प्रतिप्रति । जन्म सामिन बात वर्षा वर्षा । विकास समित वर्षा व वर्षा व वर्षा व वर्षा व वर्षा व वर्षा व वर् वर्षाक १/०६/२०१५ मध्ये दिलेल्या निर्देशानसार मागास प्रवर्गातील इच्छक व्यक्तींनी आजपासन ३८ वसांत त्यांच्या जातीच्या दाखल्यासह अध्यक्ष/सचिव, सह गृह. संस्थेचे नाव हिमगिरी सह. गृह. संस्था n.नि.प. झोन २ मुंबई, यांच्याकडे लेखी अर्ज सादर करावा. **संपर्क** :

सदनिका धारकाची माहिती संस्थेचा तपशिल ो.मंदाकिनी भडांगे. हिमगिरी सोसा. ना नि.प. झोन २, गोरेगाव पूर्व मुंबई ६३ हेमगिरी सोसा. ना.नि.प. झोन २ गोरेगाव पर्व अध्यक्ष: श्री. राजाराम र. चौघुले. (+९१ ९८६९४४०३२८) 5-३, क्षेत्र ३९८ चौ. फु. सचिव: श्री. श्यामसंदर सि. गावकर. (+९१

जाहीर सूचना

९२२४३८५४५२)

सेवा विनंती क्रमांक: GBR/00457/18/24 चौकशी/केस क्रमांक: ACC/X/194/2024 ट्रस्टचे नावः सायबरक्राइम रोक फाउंडेशन

. ट्रस्टचा पत्ता: खोली क्रमांक ५/ बी शकूरशेठ चाळ, साकीनाका यादव नगर, खेराणी रोड मुंबई. टस्टचा नोंदणी क्रमांक (जर): सायबरक्राइम रोक फाउंडेशन

अर्जदाराचे नाव: शैलेश जरिया सर्व संबंधितांना स्वारस्य आहे

९८२०४२८८९४ / ७५०६२११६९९

तर महाराष्ट्र सार्वजनिक न्यास अधिनियम 1950 च्या कलम 19 अन्वये उपरोक्त अर्जामध्ये सदर जयद्याच्या कलम 19 अन्वये खालील मुद्यांवर सहाय्यक धर्मादाय आयुक्त, बृहन्मुंबई क्षेत्र यांनी चौकशी

1. वरील संदर्भात टस्ट अस्तित्वात आहे की नाही आणि असे टस्ट सार्वजनिक टस्ट आहे का? थ. खालीलपैकी कोणतीही मालमत्ता अशा ट्रस्टची मालमत्ता आहे का?

जंगम मालमत्ता								
अ. क्र	. मालमत्ता तपशील			अंदाजे मूल्य				
1.		रोख रक्कम		5000.00				
जंगम मा	जंगम मालमत्तेचे मूल्य: Rs. 5000/- फक्त (रुपये. पाच हजार)							
स्थावरम	स्थावरमालमत्ता							
अ. क्र. शहर / गाव		सीएस / महानगर	मूल्यांकन /	कार्यकाळ /	अंदाजे मूल्य			
		पालिका क्षेत्र / सर्वे क्र.	न्यायव्यवस्था	स्वरूप	-			
1.	NIL	NIL	NIL	NIL	रु. 0/-फक्त			

स्थावर मालमत्तेचे मूल्य: रु. 0/- फक्त ही सूचना प्रकाशित झाल्यापासून ३० दिवसाच्या आत वरील कार्यालयाच्या पत्त्यावर तुमचे आक्षेप किंव कोणतेही पुरावे असल्यास ते लिखित स्वरूपात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दिलेल्य मुदतीत काहीही प्राप्त न झाल्यास, चौकशी पूर्ण केली जाईल आणि आवश्यक आदेश पारित केले जातील विहित मुदतीत आक्षेप प्राप्त न झाल्यास पुढील चौकशी पूर्ण करून आवश्यक आदेश पारित केले जातील. आज दिनांक 21/06/2024 रोजी माझ्या हाताखाली आणि कार्यालयाच्या शिक्का खाली दिलेली र्ह नोटीस.

१) वर नमद केलेल्या मालमत्तेच्या पत्त्यावर.

२) टस्टच्या पत्त्यावर.

, ^ 3) स्थानिक दैनिक वृत्तपत्रात प्रकाशनासाठी. 4) या कार्यालयाच्या सूचना फलकावर

५) (अन्य असल्यास कृपया नमूद करा) (टीप: कपया योग्य पर्याय चिन्हांकित करा)



सार्वजनिक ट्रस्ट नोंदणी कार्यालय

ठिकाण: मुंबई

विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कार्याल विशेष प्रपुषा व विशेष कोन्**ऑप - क्रेडिट सोसायटी लि - , द्वारा : रलिसिंधु को-ऑप - क्रेडिट सोसायटी लि - ,** किन्हींग ने R-x. अप्टिबनायक को-ऑप - ही -सोसा - , एम -एम - आर - डी - ए - क्रॉलनी,

र्खींग नं .R-४, अष्टविनायक को-ऑप .ही .सोसा ., एम .एम . पी .एम .जी .कॉलनीजवळ, अंधेरी (पुर्व), मुंबई -४०० ०९३ . नमुना झेड नियम १०७ पोट नियम [११ (इ) (१)] स्थावर मालमत्तेचा तावा घेणेवावतची नोटीस

याअर्थी खाली सही केलेला वसुली अधिकारी **श्री बन्सी लक्ष्मण गाढवे** धनको **रलसिंधु को–ऑप क्रेडिट सोसायटी लि॰,** अंथेरी (पुर्व), मुंबई (महाराष्ट्र सककारी संस्था कायदा १९६० चे कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये) असुन **दि॰०५/०४/२०२४** रोजी मागणीची नोटीस ऋणको **श्री अविनाञ्च जोसेफ** निवन १०७ जन्मय) अपुन १६.०५, ४०, १००४ र राजी नांगाच्या नाटात ऋणका श्रा. आवनास आवस्य हिसीझा (लवादी कर्जदार) यांना दिली. वसुली दाखला क. ५६५१ दि. २२, १०९, १०२३ नुसार मागणी नोटीस देऊन नोटीसीमध्ये नमुद केलेली रक्कम रूपये २,५५,०८२ /— (अक्सरी रूपये वीन लाख सत्तावन्न हजार व्याऐंडी) फक्त) सदर नोटीस मिळाल्याच्या दिनांकापासून ऋणको श्री. अविनाझ जोसेफ हिसोझा (लवादी कर्जदार) यांनी रक्कम जमा करण्यास कसूर केली आहे. खाली यही करणाऱ्याने दिनांक १५/०६ /२०२४ रोजी जप्तीची तत्काळ नोटीस दिली असून दि. ३१/०५/२०२४ अखेरची येणे असलेली थक्काकी रक्कम रूपये २,५५,२५५/ **(अक्षरी रक्कम रूपये दोन लांख एकोणसाठ हजार दोनशे एकोणसाठ फक्त**) या वसुलीसाठी पुढे निर्दिष्ट केलेर्ल लमत्ता दिनांक २५/०६/२०२४ रोजी जप्त करण्यात आली आहे .

ऋणकोने रक्कम जमा करण्यास कसूर केल्यामुळे ऋणकोला यापमाणे नोटीस देण्यात येत आहे आणि वसई व गालघर जिल्हा आणि वाजूच्या परिसरातील सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, खाली निदिष्ट केलेल्या लमत्तेचा खाली सही करणाऱ्याने त्याला महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ मधील कलम \mathbf{o} ७ $(११)(\mathbf{g})(\mathbf{r})$ अन्वये दिलेल्या अधिकारानुसार दिनांक २५ $/\mathbf{o}$ ६ $/\mathbf{r}$ २०२४ या दिवशी सिम्बॉलीक तावा

वराला आहे . विद्योप करून ऋणकोला आणि वसई व पालघर जिल्हा आणि वाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांना याद्वारे सावध करण्यात येत आहे की, खाली नमूद केलेल्या मालमतेसंबंधी कोणताही व्यवहार करू नये आणि कोणताही व्यवहार ल्यास तो धनको **रलसिंधु को-ऑप क्रेडिट सोसायटी लि -,** अंधेरी (पुर्व), मुंबई या संस्थेच्या **श्री -अविनाश् जोसेफ डिसोझा** (लवादी कर्जवार) यांच्या लवादी कर्जवाकीच्या वोजाची रक्कम रूपये **२,५५,२५५/- (अझरी** र**क्कम रूपये दोन लाख एकोणसाठ हजार दोनझे एकोणसाठ फक्त)** आणि त्यावरील व्याज याला अधिन राहांचे

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन						
मालमत्ता धारकाचे नाव	मालमत्तेचा पुर्ण पत्ता	सिटी सर्व्हें नं गट नं / मिळकत नं	एकुण क्षेञ हे आर चौ फुट	आकार — रू.पे.		चतुःसिमा
कर्णदार व मालमता धारक श्री - अविनाझ जोसेफ डिसोझा (जामीनदार नं - १) श्री - स्मेर लक्ष्मण बीवलेकर (जामीनदार नं - २) श्री - फिलीपस मार्शल डिसिल्या	अं/२०३, सांझ संकुल, एव्हरशाईन सिटी, वसई (पुर्व), जि - पालघर ४०१२०८	अं/२०३, साझ संकुल, लाईट मीटर नं • ०७५१२७६४३४५	५५0 ची फुट		पु प द उ	राकेश सिंग यांची रू रूमच्या पाठीमागील बाजू व 'वी' विंग
दिनांक : २७ -०६ -२०२४ ८काण : मुंबई श्री - बन्सी लक्ष्मण गाढवे विशेष वसली अधिकारी						



पार्श्व एंटरप्राइजेस लिमिटेड **सीआयएन :** एल५१९०९एमएच२०१७पीएलसी२९७९१०

नोंदणी बंद: - ८११ ए विंग, जसवंती अलाईड बिझनेस सेन रामचंद्र लेन विस्तार, मालाड पश्चिम, मुंबई - ४०००६४. दूरध्वनी: ०२२-४९७२९७००

ई-मेल : info@parshvaenterprises.co.in, वेबसाइट : www.parshvaenterprises.co.in ७वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सचना देण्यात येत आहे की कंपनीच्या सदस्यांची ७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, २ जुलै, २०२४ रोजी स.९:०० वा.(भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा अन्य दुकश्राव्य माध्यम (व्हीसी/ गेएव्हीएम)द्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायावर विचारविमर्शे करण्याकरिता, ज्याची प्रत कंपनीच्या सर्व सदस्यांना फक्त ईमेलद्वारे गुरुवार, १८ मे, २०२३ रोजी पाठवली जात आहे, सहकार मंत्रालयाने जारी केलेल्या सामान्य परिपत्रकांसह सहवाचिता कायद्याच्या लाग तरतदींचे अनपालाद्वारे होणार आहे.

कंपनी कायदा. २०१३ च्या कलम १०८ च्या तरतदीनसार, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) दरुस्त नियम, २०१५ च्या नियम २० आणि सेबी चे नियम ४४ (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रेक्वायरमेंट्स) नियम २० नियम , नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') द्वारे प्रदान केलेल्या प्रणालीदारे एजीएम प्रणाली दरस्यान रिमोट ई-व्होटिंग तसेच ई-व्होटिंगदारे सदर सचनेमध्ये नमद केलेल्या व्यवसायाच्या सूचीवर मतदान करण्याचा अधिकार वापरण्यासाठी सदस्यांना नियमांनसार तपशील येथे

रिमोट ई-व्होटिंग प्रारंभाची तारीख आणि वेळ: बुधवार, १७ जुलै, २०२४ स.९:०० वा. (भाप्रवे) । रिमोट ई-व्होटिंग समाप्तीची तारीख आणि वेळ: शुक्रवार, १९ जुलै, २०२४ साय.५:०० वा. (भाप्रवे)

 शनिवार, १३ जलै २०२४ या नोंद तारखेनसार, वास्तविक स्वरूपात किंवा डिमटेरिअलाइज्ड स्वरूपा शेअर्स धारण करणारे कंपनीचे सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात.

४) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने रिमोट ई-व्होटिंगला शुक्रवार, १९ जुलै, २०२४ सायं.५:०० वा. (भाप्रवे) च्या पुढे परवानगी दिली जाणार नाही.

 सभासदांनी रिमोट ई-व्होटिंग सविधेचा लाभ घेतला नसेल तर ते एजीएम दरम्यान ई-व्होटिंग सविधेद्रारे सभेत त्यांचे मत देऊ शकतील. एजीएम दरम्यान ई-वोट देण्यासाठी कृपया एजीएम सूचनेतील टीप क्र. १५ मध्ये नमूद केलेल्या सूचना पहा. रिमोट ई-व्होटिंग सुविधेद्वारे मतदान केल्यास सर्दस्यांना सर्वसाधार

सभेत मतदानाचा हक बजावण्याची परवानगी दिली जाणार नाही. । रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा हक बजावल्यानंतरही सभासद सर्वसाधारण सभेत सहभागी होऊ शकतात परंत त्यांना सभेत पन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये फक्त कट-ऑफ तारखेनुसार नोंदवलेले असेल ती व्यक्ती सर्वसाधारण सभेत रिमोट ई-व्होटिंग किंवा मतदानाच्या सविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल.

 वार्षिक अहवाल, इतर गोष्टींबरोबरच, ७व्या एजीएमची सूचना आणि रिमोट ई-व्होटिंगच्या प्रक्रियेसह सर्व सदस्यांना विहित पद्धतीने पाठविण्यात आले आहे आणि तो कंपनीच्या www.parshvaenterprises.co.in वेबसाइटवर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या www.evoting.nsdl.com वर देखील उपलब्ध आहे.

९) नोटीस पाठवल्यानंतर शेअर्स घेतलेल्या आणि कंपनीचे सदस्य झालेल्या कोणत्याही व्यक्तीला येथे मुद्दा क्र.१५ मध्ये नमूद केलेल्या व्यक्तीकडून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळू शकतो.

०) श्री. जेनिश संजयभाई दोशी,कार्यरत केंपनी सचिव यांची ई-व्होटिंग तसेच एजीएममध्ये निष्पक्ष आ पारदर्शक पद्धतीने मतदान करण्यासाठी तपासनीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

११)ई-मतदानाचे निकाल एजीएमच्या समाप्तीपासून दोन कोमकाँजाच्या दिवसांनंतर घोषित केले जातील तपासनीसांचा अहवालासह घोषित केलेले निकाल स्टॉक एक्सचेंजला कळवले जातील आणि कंपनीच्या www.parshvaenterprises.co.in या वेबसाइटवर आणि डिपॉझिटरीच्या वेबसाइटवर टाकले

१२) ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे नोंदणीकत केलेले नाहीत ते कंपनीकडे info@parshvaenterprises.co.in वर नोंदणीकृत करू शकतात. ई-मतदानाच्या संदर्भात कोणत्याही शंका/तक्रारीसाठी सदस्य खालील संपर्क करू शकतात:

ई-व्होटिंग सिस्टीममधून एजीएम आणि ई-व्होटिंगला उपस्थित राहण्यासंबंधीच्या सर्व शंका किंवा समस्या तुम्ही मदत विभागाखोली www.evoting.nsdl.com वर उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि ई-व्होटिंग मॅन्युअल पाहू शकता किंवा evoting@nsdl.co.in वर लिहू शकता ८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० किंवा श्री. संजीव यादव, सहाय्यक व्यवस्थापक - एनएसडीए गंच्याशी evoting@nsdl.co.in वर संपर्क साधा.

ठेकाण : मुंबई

दिनांक : २७.०६.२०२४

पार्श्व एंटरप्राइजेस लिमिटेडकरित सही/ प्रशांत व्होरा

व्यवस्थापकीय संचालक

रोज वाचा 'मुंबई लक्षदीप'

PSB भारतीय स्टेट बेंक गृहकर्ज केंद्र: सायन बी ६०३ आणि ६०४ कोहिन्र सिटी, कमरिशयल-१, ६ वा मजला, किरोल रोड, एलबीएस मार्गाच्या बाहेर, कुर्ला पश्चिम, मुंबई-४०००७० दरध्वनी: ४१९१६२०३

मागणी सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खाली नमुद केलेल्या कर्जदार व जामिनदारांनी त्यांनी बँकेकडून घेतलेल्या ऋण सुविधेची मुद्दल रक्कम व त्यावरील व्याज रक्कम भरणा करण्यात कसूर केलेली आहे आणि त्यांचे कर्ज खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये (एनपीए) वर्गीकृत करण्यात आले. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये त्यांना त्यांच्या ॲतिम ज्ञात पत्त्यावर सूचना वितरीत करण्यात आली होती, ती सूचना ना-पोहोच होता टपाल प्राधिकरणाकडून पुन्हा प्राप्त झाली म्हणून सदर जाहीर सूचनेमार्फत कर्जदारांना कळविण्यात येत आहे.

अ.	कर्जदाराचे नाव व पत्ता,	प्रतिभुत मालमत्तेचे	१३(२)	थकबाकी			
क्र.	खाते क्रमांक	वर्णन	सूचना	रक्कम			
१	श्री. आनंद प्रकाश देवनाथ राय	जी-१७०२, १७वा मजला, प्लॅटिनो, जी-	दिनांक	दि.०३.०६.२०२४रोजी			
	८०२, नीलम रीजन्सी टॉवर्स, जी.बी. रोड, कावेसर, कासार	विंग, लोधा स्प्लेंडोरा, २ बीएचके लक्स,	०३.०६.२०२४	रु.७९,५९,४१८.००			
	वडवली, ठाणे पश्चिम-४००६१५.	बाफना मोटर्स वर्कशॉपच्या पुढे,	एनपीए	(रुपये एकोणऐंशी			
	श्री. नीलरतन दयाशंकर राय	भाईंदरपाडा घोडबंदर रोड, ठाणे-	दिनांक:	लाख एकोणसाठ			
	बी-४०४, सतीश अपार्टमेंट्स, मॅक्सस मॉल जवळ, भाईंदर	४००६०७.	०१.०६.२०२४	हजार चारशे अठरा			
	गृहकर्ज खाते क्र.६५२५१८०८८७०,			फक्त)			
	६५२५१८०९७९३						
2	श्रीमती शितल तुषार गजने व श्री. तुषार गजने	फ्लॅट क्रमांक ७६, ७वा मजला, इमारत	०३.०६.२०२४	दि.०३.०६.२०२४रोजी			
	बी-३०१, सॉलिटेअर कोहौसो, घोडबंदर रोड समोर,	क्रमांक बी-२, कल्पतरू हिल्स, टप्पा -	एनपीए	रु.३८,६५,२२४.००			
	मानपाडा, आर मॉलच्या पुढे, ठाणे-४००६१०.	दुसरा, गाव मानपाडा, ठाणे- ४००६१०.	दिनांक:	(रुपये अडतीस लाख			
	गृह कर्ज खाते क्र.३२६४३३७३०२१		२९.०५.२०२४	पासष्ट हजार दोनशे			
				चोवीस फक्त)			
ж	श्री. मोहम्मद इद्रीस	फ्लॅट क्र.६०६, ६वा मजला, इमारत	०४.०६.२०२४	दि.०४.०६.२०२४रोजी			
	सी-२, साईकृपा कोहौसो, नेताजी नगर हिल क्र.३,९० फूट	क्र.१६, साई निकेतन कोहौसो, वाशीनाका	एनपीए	रु.३६,९१,४६७/-			
	रोड, काजूपाडा, मुंबई-४०००७२.	रॉक लेन आणिक चेंबूर, मुंबई-४०००७४.	दिनांक:	(रुपये छत्तीस लाख			
	गृह कर्ज खाते क्र.४२२१२०२७६६७,		२७.०५.२०२४	एक्याण्णव हजार			
	४२२१६४२१९७७			चारशे सदुसष्ट फक्त)			
सुच	सुचनेच्या पर्यायी सेवेकरिता सदर सूचना देण्यात आली. उपरोक्त कर्जदार व जामिनदारांना येथे कळविण्यात येत आहे की, त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून						

६० दिवसात थकबाकी रकमेचा भरणा करावा अन्यथा सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३ चे उकमल (४) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पुढील कारवाई केली जाईल.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या केलम १३चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध दिनांक: २६.०५.२०२४ प्राधिकृत अधिकारी,

CIN: L24100MH1984PLC033519 **नोंदणीकृत कार्यालय :** ३७, पहिला मजला, कमला भवन २, एस नित्यानंद रोड, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०६९ <mark>द्रध्वनी क्रमांक :</mark> ०२२ ६७२६ १०००, **फॅक्स :** ०२२ ६७२६ १०६७

ई-मेल आयडी : corporaterelations@guficbio.com, संकेतस्थळ : www.gufic.com

(कंपनीच्या इकिटी समभाग धारकांचे लक्ष वेधून घेण्याकरिता) विषय : इक्विटी समभागांचे गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (आयईपीएफ) यांच्याकडे हस्तांतरण

कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४ च्या तरतुर्दींच्या अनुसार तसेच लागू आलेल्या अन्य तरतुर्दींच्या अनुसार आणि त्यासह वाचा गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (लेखांकन, अंकेक्षण, इस्तांतरण आणि परतावा) अधिनियम २०१६ चा नियम ६ तसेच त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांच्य अनुसार ('<mark>'नियम'')</mark> जे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केले आहेत, त्यांच्या अनुसार याद्वारे सूचित करण्यात येते की असे समभाग ज्यांच्यावरील लाभांश वित्तीय वर्ष २०१६–१७ मध्ये जाहीर करण्यात आला आहे आणि त्यावर समभागधारकांकडून सलग सात वर्षे किंवा त्याहून अधिक काळ दावा करण्यात आलेला नाही किंवा असा लाभांश सात वर्षे किंवा त्याहून अधिक काळ समभागधारकांना वितरित करण्यात आलेला नाही (''अ**से समभाग'')** गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण यांच्या डिमॅट खात्यात हस्तांतरित होण्यास पात्र आहेत. ("आ**यर्डपीएफ प्राधिकरण**")

नियमांत नमूद करण्यात आलेल्या आवश्यकतांच्या अनुसार, कंपनीने संबंधित समभागधारकांशी पोस्टाच्या माध्यमातून, त्यांच्या उपलब्ध असलेल्या शेवटच्या पत्यावः संपर्क साधलेला आहे, ज्यांचा लाभांश २०१६-१७ पासून सलग सात वर्षे किंवा त्याहून अधिक काळ दावारहित आहे, आणि ज्यांचे समभाग आयईपीएफ प्राधिकरण यांच्याकडे सदरील नियमाच्या अनुसार हस्तांतरित होण्यास पात्र आहेत. समभागधारकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी २०१६–१७ किंवा त्यानंतरच्या दावारहित नाभांशावर समभाग आयर्डपीएफ यांच्याकडे हस्तांतरित होण्याच्या पूर्वी दावा करावा.

असे सर्व वैध दावे (सर्व कागदपत्रांच्या सहित पूर्ण) जे या संदर्भात १० ऑक्टोबर २०२४ पर्यंत प्राप्त होतील त्यांच्यावर कायद्याच्या अनुसार विहित प्रक्रियेने कार्यवाही करण्यात येईल. जर वैध दावे सादर झाले नाहीत तर, असे समभाग ज्यांच्यावरील लाभांश १० ऑक्टोबर २०२४ पर्यंत अदा करण्यात आलेला नाही किंवा त्याच्यावर दावा करण्यात आलेला नाही, ते समभाग, कोणत्याही पुढील सूचनेच्या शिवाय आयईपीएफ प्राधिकरण यांच्याकडे आयईपीएफ नियमांच्या अनुसार हस्तांतरित करणे कंपनीला भाग आहे.

कंपनीने अशा समभागधारकांचा संपूर्ण तपशील आणि आयईपीएफ प्राधिकरण यांच्याकडे हस्तांतरित होण्यासाठी पात्र असलेले समभाग यांचा तपशील आपले मंकेतस्थल <u>www.gufic.com</u> येथे उपलब्ध करून दिला आहे.

संबंधित समभागधारक, ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्यांचे समभाग आयईपीएफ प्राधिकरण यांच्या डिमॅट खात्यात हस्तांतिर होण्यास पात्र आहेत. त्यांनी कपया नोंद घ्यावी की कंपनी संबंधित समभागधारकांकडे असलेल्या मळ समभाग प्रमाणपत्रांच्या बदल्यात लेटर ऑफ कर्क्फोशन जारी करणार आहे आणि ही प्रक्रिया संबंधित समभाग आयईपीएफ प्राधिकरण यांच्या डिमॅट खात्यात हर्रतांतरित करण्याच्या उद्देश्याने करण्यात येणार आहे. आणि मूळ समभाग प्रमाणपत्रे आपोआप रह होतील आणि ती अहस्तांतरणीय असतील. लेटर ऑफ कर्क्फ्मेंशन जारी करण्यात आल्यानंतर कंपनी डिपॉझिटरी यांना कॉर्परेट ऍबशनच्या माध्यमातून असे प्रत्यक्ष समभाग डिमॅट स्वरूपात वर्गीकृत करण्यासाठी आणि ते आयईपीएफ यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यासाठी विनंती करील. जर समभाग डिमॅट स्वरूपात असतील आणि ते आयर्डपीएफ प्राधिकरण यांच्या डिमॅट खात्यात हस्तांतरित होण्यासाठी पात्र असतील तर कंपनी डिपॉझिटरी यांना कॉर्पो ाट ऍक्शनच्या माध्यमातन असे डिमॅट स्वरूपात असलेले समभाग आयर्डपीएफ यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यासाठी विनंती करील

ज्या समभागधारकांनी आपल्या लाभांशावर २०१६- १७ पासून दावा केलेला नाही असे समभागधारक आपल्या लाभांशावर कंपनीकडे किंवा कंपनीच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट (आरटीए) म्हणजेच **लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड** यांच्याकडे १० ऑक्टोबर २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी दावा करू शकतात. सभासदांना यादारे कळविण्यात येते की सदरील नियमांच्या अनसार आयर्डपीएफ प्राधिकरण यांच्याकडे हस्तांतरित झालेल्या समभागांवर अथवा त्यावरील लाभांशावर तसेच त्यावरील भविष्यातील लाभावर कंपनीकडे कोणताही दावा करता येणार नाही आणि असा दावा आयईपीएफ प्राधिकरण यांच्याकडे नियमात विहित करण्यात

अन्य कोणत्याही स्पष्टीकरणाची / माहितीसाठी संबंधित समभागधारक मेसर्स लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कंपनीचे आरटीए यांच्याशी सी – १०१ २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई ४०० ०८३, इ मेल आयडी : <u>iepf.shares@linkintime.co.in</u>, दूरध्वनी क्रमांक ०२२- ४९१८ ६२७०/ ६००० येथे संपर्क साध शकतात.

गुफीक बायोसायन्सेस लिमिटेड यांच्या करित

कंपनी सेक्रेटरी

सभासद क्रमांक ए ३९५७९

स्थळ : मुंबई देनांक : २७ जून २०२४

Chola

चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड कॉर्पोरेट कार्यालय : चोला क्रेस्ट, सी५४ आणि सी५५, सुपर बी-४, थिरू वी का इंडस्ट्रियल इस्टेट, गिन्डी, चेन्नई-६००००३२. तामिलनाडू, भारत. शाखा कार्यालय : युनिट क्र.२०३, लोटस आयटी पार्क, रोड क्र.१६, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम, महाराष्ट्र.

ताबा सूचना (नियम ८ (१) अन्वये)

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **मे.चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स. २००२ च्या नियम ९ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत कर्जदारांना मागणी सुचना जारी केल्या ज्यांची नावे स्तंभ (सी) मध्ये निर्दिष्ट केलेल्या तारखांवर खाली स्तंभ (बी) मध्ये दर्शविली गेली आहेत, सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत खालील स्तंभ (डी) मध्ये दर्शविलेली थकबाकी रक्कम व्याजासह परत करणे.

कर्जदार यांनी वर नमुद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की. खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता नियम ९ अन्वये स्तंभ एफ मध्ये खाली नमूद केलेल्या तारखांना खाली दिलेल्या स्तंभ (ई) मध्ये वर्णन केलेल्या कंपनीकडे तारण ठेवलेल्या मालमत्तेचा **सांकेतिक ताबा** खाली स्वाक्षरीदाराने घेतला आहे. विशेषतः कर्जदारांना आणि सर्वसाधारणपणे जनतेला खाली दिलेल्या स्तंभ ए मध्ये नमद केलेल्या मालमत्तेचा व्यवहार न करण्याची खबरदारी देण्यात आली

आहे आणि अशा कोणत्याही व्यवहारांवर **मेसर्स चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड** स्तंभ (डी) मध्ये नमूद केलेल्या रकमेसाठी त्र्याज आणि इतर शुल्क आकारले जाईल. प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतुदी अन्वये कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

अ.	कर्जदाराचे नाव व पत्ता आणि कर्ज खाते क्रमांक	मागणी सूचना	थकबाकी	ताबा		
화 .		दिनांक	रक्कम	दिनांक		
(ए)	(बी)	(सी)	(डी)	(ई)		
۶.	कर्ज खाते क्र.: एचई०१एमओएल०००००१२२५१:-	१६.०३.२०२४		२५.०६.२०२४		
	गुलशेर अहमद कुरेशी (अर्जदार), नसरीन गुलशेर कुरेशी (सह-अर्जदार),		०७.०३.२०२४ रोजी देय रू.			
	खोली क्रमांक ९०१ एबी, ९वा मजला, राम लक्ष्मण टॉवर, सेक्टर १८, मॅफ्को		६५,२५,१५९/			
	मार्केट जवळ, वाशी, नवी मुंबई, ठाणे, महाराष्ट्र-४००७०३. अल खैरित्रसा		- आणि			
	एक्सपोर्ट्स (सह-अर्जदार), कार्यालय क्रमांक २१८, बिग स्प्लॅश, सेक्टर १७,		त्यावरील व्याजासह			
	वाशी नवी मुंबई, ठाणे महाराष्ट्र-४००७०५. तसेच : खोली क्रमांक ९०१ एबी,					
	९वा मजला, राम लक्ष्मण टॉवर, सेक्टर १८, मॅफ्को मार्केट जवळ, वाशी, नवी मुंबई, ठाणे, महाराष्ट्र-४००७०३.					

स्थावर मालमत्तेचे वर्णन : फ्लॅट क्रमांक ९०१ एबी, ९वा मजला, राम लक्ष्मण टॉवर म्हणून ज्ञात इमारतीत आणि राम लक्ष्मण टॉवर को-ऑप. हौ. सो.लि. म्हणून ज्ञात सोसायटी, जिमन बेअरिंग प्लॉट क्र. ५ आणि ६ वर बांधकामित, सेक्टर १८, गाव वाशी, नवी मुंबई, तालुका आणि जिल्हा - ठाणे.

१६.०३.२०२४ दि.०७.०३.२०२४ २५.०६.२०२४ कर्ज खाते क्र.: एचई०१बीएलपी००००००२३५०८: रोजी देय 🦝 **१) अर्शद कमाल शेख (अर्जदार),** फ्लॅट क्र.१५२, १५व्या मजल्यावर, दि १,४७,३६,८११/ सॉलिटेअर, सेनापती बापट मार्ग, माहीम पश्चिम, मुंबई- ४०००१६. २) एचएस त्यावरील मेमोरियल पॉलीक्लिनिक आणि डायमोस्टिक सेंटर (सह-अर्जदार), जी-१, व्याजासह

कॅम्झ इमारत, तळमजला, बी विंग, केवनी पाडा, केवनी पाडा, एस व्ही रोड, जोगेश्वरी मुंबई-४००१०२. **३) एचएस मेमोरियल पॉलीक्लिनिक आणि डायग्रोस्टिक सेंटर (सह-अर्जदार)**, फ्लॅट क्र.१५२ १५व्या मजल्यावर, दि सॉलिटेअर, सेनापती बापट मार्ग, माहीम पश्चिम, मुंबई- ४०००१६ **४) नीलोफर अर्शद शेख (सह-अर्जदार),** फ्लॅट क्र.१५२, १५व्या मजल्यावर, दि सॉलिटेअर, सेनापती बापट मार्ग, माहीम पश्चिम, मुंबई- ४०००१६ **५) शबिस्तान अर्शाद शेख (सह-अर्जदार),** फ्लॅट क्र.१५२, १५व्या मजल्यावर, दि सॉलिटेअर, सेनापती बापट मार्ग, माहीम पश्चिम, मुंबई- ४०००१६

स्थावर मालमत्तेचे वर्णन : फ्लॅट क्र.१५२, १५व्या मजल्यावर, सॉलिटेअर को.हौ.सो.लि.म्हणून ज्ञात सोसायटी, जिमन बेअरिंग सिटी सर्व्हे क्र.७८२ वर बांधकामित, अंतिम प्लॉट क्र.४२७, गाव माहीम पश्चिम, तालुका व जिल्हा मुंबई शहर.

दिनांक ः २८.०६.२०२४ ठिकाण : मुंबई

सही/- प्राधिकृत अधिकारी चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड

मु**ख्य कार्यालय** – एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. करिता मुद्रक, प्रकाशक, क्**ही.पी. चांदवडकर** यांनी सोमानी प्रिंटींग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीज, गोरेगाव (पूर्व), मुंबई – ४०० ०६३ येथे छापून एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर प्लाझा, ५०२ ए/विंग, प्लॉट नं.२३९. आर. डी. पी-६ म्हाडा लेआऊट, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूरध्वनी : ०२२-२८६९७६४५/४७, ०९८३३८५२१११ फॅक्स :२८६८२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख यामधील व्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक - डी. एन. शिंदे, कायदेविषयक सङ्कागार - अँड. भानुदास जगताप आणि एमकेएस लिगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426. ई-मेल: mumbai.lakshadeepp@gmail.com, lakshadeepp@rediffmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeeppews@gmail.com.